

BSE Limited
Phiroze Jeejeebhoy Towers
Dalal Street, Fort
Mumbai – 400 001

National Stock Exchange of India Limited
“Exchange Plaza”
Bandra-Kurla Complex, Bandra (East),
Mumbai – 400 051

Scrip Code: 500295

Scrip Code: VEDL

Sub: Newspaper Advertisements – Opening of special window for re-lodgement of transfer requests of physical shares

Dear Sir/Ma’am,

Pursuant to Regulation 30 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended from time to time, please find enclosed copies of the newspaper advertisements, informing physical shareholders about the opening of special window for re-lodgement of transfer requests of physical shares, published today i.e. December 03, 2025, in the following newspapers:

- Financial Express (English)
- Navshakti (Marathi)

The aforesaid copies have also been made available on the website of the Company at www.vedantalimited.com.

We request you to kindly take the above information on record.

Thanking you.

Yours faithfully,
For Vedanta Limited

Prerna Halwasiya
Company Secretary and Compliance Officer

Enclosed: As above.

VEDANTA LIMITED

REGISTERED OFFICE: Vedanta Limited, 1st Floor, 'C' wing, Unit 103, Corporate Avenue, Atul Projects, Chakala, Andheri (East), Mumbai – 400093, Maharashtra, India | T +91 22 6643 4500 | F +91 22 6643 4530
Email: comp.sect@vedanta.co.in | Website: www.vedantalimited.com

CIN: L13209MH1965PLC291394

Sensitivity: Internal (C3)

INS ARIDHAMAN TO BE COMMISSIONED BY 2026-27

Third N-submarine soon, in final stages of trial: Navy chief

DEEPTIMAN TIWARY
New Delhi, December 2

INDIA WILL COMMISSION its third nuclear submarine soon as it is in the final stages of trials, Chief of Naval Staff Admiral Dinesh Tripathi said Tuesday.

The induction of INS Aridhaman will be commissioned soon. It is in the final stages of trials," Admiral Tripathi told the press ahead of Navy Day on Thursday.

Expected to be commissioned around 2026-27, Aridhaman is designed to carry the longer-range K-4 submarine-launched ballistic missiles and will move India closer to sustained, near-continuous at-sea nuclear deterrent patrols, a key requirement of a credible second-strike capability.

China operates around six Jin-class SSBNs with the long-range JL-series missiles and conducts near-continuous nuclear patrols. Apart from the SSBNs, India is also pursuing a nuclear-powered attack submarine (SSN) programme. The Navy plans to build two SSNs indigenously and acquire one on lease from Russia, which is expected to bridge the capability gap until India's own boats are ready.

"Large navies do carry SSNs. Last time the government had given approval to construct two SSNs indigenously. We are proceeding as per plan one year down the line. SSNs can't be constructed overnight. We are doing it for the first time. So it will happen sometime in the middle of the next decade. Meanwhile, we are likely to get one SSN from

ADMIRAL DINESH
TRIPATHI,
CHIEF OF NAVAL STAFF

We absolutely need another aircraft carrier. Our concept of war at sea is based on carrier battle groups



our friendly foreign partner and that will fill the gap till the time we have our own SSN," Admiral Tripathi said. A senior Navy officer said the Russian SSN is likely to be delivered in 2027-28. "We are pushing for 2027, but it may come by 2028," the officer said.

The Navy chief also made a strong case for a third aircraft carrier, while acknowledging that for a period India would continue to operate only two as a new induction would coincide with the retirement of an older carrier.

"We absolutely need another aircraft carrier. Our concept of war at sea is based on carrier battle groups," he said. "It is an integrated carrier battle group where the carrier provides requisite defence to the ships which are there to carry out various specific tasks for the force. We also need escorts to support the carrier."

India currently has two aircraft carriers: INS Vikramaditya, commissioned in 2013, and INS Vikrant, commissioned in 2022. "By the time our (third) aircraft carrier comes, we believe that the INS Vikramaditya will be at the end of its life. Therefore, in effect, we will end up with two aircraft carriers," he said, reiterating that the Navy's long-standing goal remained a three-carrier force – one each on the eastern and western seaboard and one for exigencies.

Responding to questions on the challenge from China, the Navy chief said, "The PLA Navy poses a challenge (in the Indo-Pacific). But we don't look at country-specific threats, we look at our national maritime interests and what it entails at the force level to safeguard our interests. In that the aircraft carrier is one piece."

He said while the Indian Ocean Region remained the Navy's primary focus, India's interests extended across the Indo-Pacific. "One of our ships was in Guam, one was exercising with the Hellenic Navy in the Mediterranean, one was in Mauritius, another in Fiji... so wherever our national maritime interest takes us, we will go."

On whether deployment in the South China Sea was increasing, Admiral Tripathi said Indian warships transited the region routinely as part of bilateral and multilateral engagements with countries such as Vietnam, the Philippines, Japan and South Korea. "It is not a specific deployment for the South China Sea, it is part of our larger deployment plan," he said.

He also spoke about the Navy's role during Operation Sindoor. He said the aggressive posturing and immediate deployment of the carrier battle group in the Arabian Sea forced the Pakistan Navy to remain confined to its ports.

FIFA WC 2026 to be the biggest ever

GREG O'KEEFFE
December 2

BIGGER WILL BE better—that's FIFA's gamble for the all-changed 2026 World Cup, which takes place across a record number of host countries with more games than ever before.

The major difference from any iteration of the tournament is that 48 teams will compete in it for the first time. That means 16 more nations are set to be represented than at the last World Cup in Qatar in 2022.

All those extra fixtures will be played across three countries: Canada, Mexico and the United States, marking the first time a World Cup has been shared by three host nations.

In 2018 when FIFA members voted for the 'United 2026 bid', in front of Morocco's proposal to host it, then US Soccer president Carlos Cordeiro called it a "rare and important moment."

"We are humbled by the trust our colleagues in the FIFA family have put in our bid," he said. "Strengthened by the unity between our three countries and the Concacaf region and excited by the opportunity we have to put football on a new and sustainable path for generations to come." In May, President Donald Trump hosted a White House Task Force meeting to oversee preparations for the World Cup and confirmed that it will "help plan the biggest, safest and most extraordinary soccer tournament in history."

"This will be a once-in-a-life-

A BIG DRAW



PHOTO: NYT

■ For the first time ever, 48 teams will compete across 3 nations: Canada, Mexico and the US

■ Coldplay singer Chris Martin and a set of artists set to entertain crowds during half-time breaks

■ 16 cities will host the event, starting June 11. The final will be played on July 19

■ The world's biggest sporting extravaganza returns to North America after 32 years

■ There will be one mascot each for the co-hosts



DONALD TRUMP, US PRESIDENT

This will be once-in-a-lifetime chance to showcase America's beauty... can't wait to welcome fans from all over the globe

time opportunity to showcase the beauty and greatness of America," Trump said. "We can't wait to welcome soccer fans from all over the globe. I have directed my entire team to do everything within our power to make the World Cup an unprecedented success... It's going to be very special."

The expanded number of participants means next summer's competition will begin with 12 groups of four. The top two teams in each group, plus the eight best third-placed teams, will advance to the round of 32. Points will be used to decide which third-placed teams go through, along with goal difference and goals scored. If two or more teams are still level then "team conduct scores" will be used. A yellow card means minus one point, a red card after two

yellow is minus three points, and a straight red card means minus four. After that, if there are still equal teams, the one with the highest world ranking will be chosen to go through.

FIFA said they opted for 12 groups of four teams, rather than 16 groups of three teams, after a "thorough review that considered team and fan experience, player welfare and sporting integrity."

Under the new format, the side which wins the final on July 19 will have played eight games, one more than in Qatar, after the inclusion of the additional round of 32 knockout phase.

It will mark the tournament's return to North America after 32 years. The last time was USA '94, which had the highest average attendance in the tournament's history, while Mexico

was the first nation to host the event twice. Canada have only qualified for the competition twice before and never hosted it.

The tournament will have 16 host cities across the three countries. With the final taking place in New Jersey at MetLife stadium, there will be another new element that reflects a special part of American sporting culture too—a half-time show.

It is not just more teams, games or host cities. While Qatar had one mascot, there will be one for each host nation next summer. Canada will be represented by Maple the Moose, Mexico by Zayu the Jaguar and Clutch the Bald Eagle will fly the flag for the US. FIFA say that each reflects the culture, heritage and spirit of their respective countries.

Bigger, bolder and certainly different. —NYT

White-collar hiring up 23% after Diwali dip: Naukri

PRESS TRUST OF INDIA
Mumbai, December 2

WHITE COLLAR HIRING in November has surged by 23%, mainly led by non-IT sectors such as education, real estate, hospitality and travel, and insurance, says a report.

October had registered a 9% year-on-year (y-o-y) decline in hiring due to advancement of Diwali dates this year while in November it rebounded with a 23% growth, according to the Naukri Job Speak Index report. The report is based on Indian

job market trends and hiring activity based on new job listings and recruiter searches on Naukri.com.

The report further revealed that while IT hiring remained flat during November, several non-IT sectors witnessed solid hiring growth. In November, education (44%), real estate (40%), hospitality/travel (40%), and insurance (36%) posted the strongest gains.

Notably, high-value roles (₹20 lakh p.a.) and unicorn hiring surged in this period, by 38% and 35%, respectively, added the

Chennai (49%), Hyderabad (41%), and Delhi-NCR (41%) continued to drive the bulk of this growth

report. Unicorn hiring leapt 35% y-o-y, led by e-commerce players at 27%, with IT unicorns witnessing a 16% surge.

When it came to geographical location, Chennai (49%), Hyderabad (41%), and Delhi-NCR (41%) continued to drive the bulk of this growth, revealed

the report. Senior cohorts in the experience range of 13-16 years witnessed a 50% y-o-y growth in hiring by unicorns, it stated.

Further, the report revealed that entry-level hiring surged 30% nationally, with non-metros taking the lead. Ahmedabad topped the chart at 41%, followed by Coimbatore (32%) and Jaipur (31%). Key metro hubs like Mumbai and Bengaluru posted 29% and 26% growth, respectively, it added.

Meanwhile, Global Capability Centres (GCCs) witnessed a hiring surge of 18% y-o-y, tar-

getting core tech talent like data scientists (49%), solutions architects (45%), full stack developers (36%), and data engineers (33%), said the report.

Strategy and management consulting GCCs led with 50%, while IT-sector GCCs grew by 9% in November, it stated.

"Shift towards non-IT sectors and demand for high-value roles, continues. One early trend we are observing on the platform is the increased digital hiring adoption among small businesses," Naukri CBO Pawan Goyal added.

POST OFFER ADVERTISEMENT TO THE SHAREHOLDERS OF GRAND FOUNDRY LIMITED

Registered Office: Office No. 302, Cabin No.1, Sanjay Appa Chambers, Plot No. 82, Behind Charat Singh Colony, Andheri East, Mumbai, Maharashtra, 400093
Tel No: 9711989548, Email id: cs@gfstel.co.in

Advertisement under Regulation 18(12) in terms of SEBI (Substantial Acquisition of Shares and Takeovers) Regulations, 2011.

This Advertisement is being issued by D & A Financial Services (P) Limited ("Manager to the Offer"), for and on behalf of the Acquirers namely Mr. Rakesh Kumar Bansal, a citizen of India, currently residing at House No. 39, Road No. 41, Punjabi Bagh, New Delhi - 110026 ("Acquirer-1"), and Mr. Gaurav Goyal, a citizen of India, currently residing at C-15, Preet Vihar, New Delhi - 110092 ("Acquirer-2"), (Hereinafter Collectively referred to as "Acquirers"), pursuant to Regulation 18(12) of the Securities and Exchange Board of India (Substantial Acquisition of Shares and Takeovers) Regulations 2011, to acquire equity shares of Grand Foundry Limited ("GFL"/"Target Company").

The Detailed Public Statement ("DPS") with respect to the aforementioned offer was published on Thursday, 03rd July, 2025, in Financial Express (English-All Editions), Jansatta (Hindi-All Editions), Mumbai Lakshadweep (Marathi), Mumbai edition.

- Name of the Target Company : GRAND FOUNDRY LIMITED
- Name of Acquirers & PACs : MR. RAKESH KUMAR BANSAL
MR. GAURAV GOYAL
- Name of Manager to the Offer : D & A FINANCIAL SERVICES (P) LIMITED
- Name of Registrar to the Offer : BEETAL FINANCIAL & COMPUTER SERVICES (P) LTD.
- Offer Details:
 - Date of Opening of the Offer : MONDAY, NOVEMBER 03, 2025
 - Date of Closure of the Offer : MONDAY, NOVEMBER 17, 2025
- Last Date of Payment of Consideration : MONDAY, DECEMBER 01, 2025
- Details of the Acquisition :

No.	Item	Proposed in the Offer Document		Actual	
1.	Offer Price	Rs. 2.00		Rs. 2.00	
2.	Aggregate Number of Shares Tendered	79,11,800		1380	
3.	Aggregate Number of Shares Accepted	79,11,800		1380	
4.	Size of the Offer (Number of Share Multiplied by Offer Price per share)	Rs. 1,58,23,600/-		Rs. 2,760/-	
5.	Shareholding of the Acquirers and PACs before Agreements/Public Announcement	No. of Shares	%	No. of Shares	%
		NIL	N.A	NIL	N.A
6.	Shares acquired by way of Agreement	No. of Shares	%	No. of Shares	%
		2,13,50,360*	70.16	2,13,50,360*	70.16
7.	Shares Acquired by way of Open Offer	No. of Shares	%	No. of Shares	%
		79,11,800	26.00	1380	0.0005
8.	Shares acquired after Detailed Public Statement:-				
	No. of Share Acquired	Nil	N.A	Nil	N.A
	Price of the Shares Acquired	Nil	N.A	Nil	N.A
	% of Share acquired	Nil	N.A	Nil	N.A
9.	Post Offer Shareholding of Acquirers and PACs (5+6+7+8)	No. of Shares	%	No. of Shares	%
		2,92,62,160	96.16	2,13,51,740	70.17
10.	Pre and Post Offer Shareholding of Public	Pre Offer	Post Offer	Pre Offer	Post Offer
		90,79,640 (29.84%)	1167840 (3.84%)	90,79,640 (29.84%)	90,78,260 (29.83%)

Note:
1. "The equity shares to be acquired in terms of Share Purchase Agreement has not yet been transferred in the name of Acquirers.

This Post Offer Public Announcement would also be available on SEBI Website at <http://www.sebi.gov.in>.

The Acquirers accept full responsibility for the information contained in this Post Offer Advertisement and also shall be jointly or severally responsible for the fulfillment of the obligations under the Offer and as laid down in SEBI (SAST) Regulations, 2011 and subsequent amendments thereto.

Issued by Manager to the Offer on behalf of Acquirers

D & A Financial Services (P) Limited
13, Community Centre, East of Kailash, New Delhi - 110065
Tel Nos.: 011-41326121/40167038
E-mail: investors@dnafinserv.com
Contact Person: Ms. Radhika Pushkarna

Place : New Delhi
Date : 2nd December, 2025

Name and Address of the entity seeking Proposal:
BANGALORE INTERNATIONAL AIRPORT LIMITED
BIAL Project Office, Kempegowda International Airport, Bengaluru
Bengaluru 560 300, Web: www.bengaluruairport.com

NOTICE TO EXPRESSION OF INTEREST (EOI)		
S. No.	Tender Title	Short description of scope of work
1	Construction of T1 Forecourt upgrade (Quad 1 redevelopment) and Associated Infrastructure facilities	The successful Tenderer will bear full and comprehensive responsibility for the end-to-end execution of the Project. This includes, but is not limited to, Civil, Structural, Architectural, MEPF, ICT, Interior Finishes, existing Utility re-routing, Signage, Wayfinding, Landscaping & irrigation, water bodies, pathway paving, landscape lighting, across all Landside Works, related to and obtaining all requisite statutory approvals and clearances from relevant authorities. The scope of Works shall also include integration of services & Tie Ends to the Existing utilities of the Terminal T1 Forecourt & Substation for power . The Project shall be executed in phase wise. Successful Tenderer will be responsible for ensuring seamless coordination with Design Consultants, the Project Management Consultant (PMC), BIAL, statutory bodies / relevant government and regulatory authorities, and all other stakeholders for timely and successful completion of the Works. Building Configuration: <ul style="list-style-type: none">Ground Floor, First Floor & Second Floor Plot Area. Total Site area is Approx 5017 sqm.

Pre Qualification Criteria & other Information: Available on BIAL website www.bengaluruairport.com under Tenders section.
Submission Due Date & Time for all the above: 22/12/2025 at IST 1700 Hours.
Applicants who are interested shall express their interest through E-Mail: projecttenders@bialairport.com.
To submit EOI, register and login to BIAL E-Tendering website (<https://www.bialtenders.com>), Event ID: 3577.
Note: Any Further Addendums to this EOI shall be made available in BIAL website.
Name and address of the entity seeking EOIs:
Sr. Vice President - Procurement & Contracts
Bangalore International Airport Ltd.,
BIAL Project Office,
Kempegowda International Airport,
Devanahalli, Bengaluru - 560 300 Email: projecttenders@bialairport.com,
Phone No: 080 - 6678 2431, www.bengaluruairport.com

TATA POWER
Corporate Contracts Department, 5th Floor Station B)
Tata Power, Trombay Thermal Power Station Chembur-Mahul,
Mumbai 400074, Maharashtra, India.
(Board Line: 022-67175323, Mobile: 7208817950) CIN: L28920MH1919PLC000567

NOTICE INVITING TENDER
The Tata Power Company Limited invites tender from eligible vendors for the following package:
1) Construction of New Panel room inside 220kV Switchyard Station at Trombay Thermal Power Plant, Mumbai (CC26JG086)
2) Civil works for Painting works related to tanks at Tata Power Tankage Division, Trombay (CC26JG092)
Interested and eligible bidders to submit Tender Fee and Authorization Letter before 1500 hrs. of 15th December 2025. For detailed NIT, please visit Tender section on website <https://www.tatapower.com>. Also, all future corrigendum's if any, to the said tender will be published on Tender section of above website (Tata Power → Business Associates → Tender Documents) only.

TATA POWER
(Corporate Contracts Department)
The Tata Power Company Limited, Smart Center of Procurement Excellence, 2nd Floor, Sahar Receiving Station, Near Hotel Leela, Sahar Airport Road Andheri (E), Mumbai 400 059, Maharashtra, India
(Board Line: 022-67173917) CIN: L28920MH1919PLC000567

NOTICE INVITING TENDER (NIT)
The Tata Power Company Limited invites tenders from eligible vendors for the following package (Two Part Bidding) in Transmission division, Mumbai.
• Construction of G+7 floor building for establishment of new 220KV/33KV GIS Receiving station at Worli location (Package Reference: CC26NP033).
For detailed NIT, please visit Tender section on website <https://www.tatapower.com>. Interested bidders to submit Tender Fee and Authorization Letter upto 1500 hrs of 12th December 2025 for above tenders.
Also, all future corrigendum's (if any), to the above tenders will be informed on Tender section on website <https://www.tatapower.com> only.

VEDANTA LIMITED
CIN: L13209MH1965PLC291394
Regd. Office: Vedanta Limited, 1st Floor, 'C' Wing, Unit 103, Corporate Avenue, Atul Projects, Chakala, Andheri (East), Mumbai - 400 093
Phone No.: +91-22-66434500, Fax: +91-22-66434530,
Website: www.vedantalimited.com; Email ID: comp.sect@vedanta.co.in

Notice to Physical Shareholders – Special Window for Re-lodgment of Transfer Requests of Physical Shares
Pursuant to the Securities and Exchange Board of India ("SEBI") circular no. SEBI/HO/MIRSD/MIRSD-PoD/P/CIR/2025/97 dated July 02, 2025, we wish to inform that SEBI has decided to open a special window for re-lodgement of transfer requests of physical shares from July 07, 2025 to January 06, 2026 i.e. for a period of six (6) months to enable the physical shareholders to re-lodge request(s) to transfer their physical shares (including those requests that are pending with the listed company/Registrar and Transfer Agent ("RTA"), as on date).

This notice is intended for physical shareholders of Vedanta Limited (the "Company") who had submitted transfer requests prior to April 01, 2019, which were rejected, returned, or remained unattended due to incomplete documentation or any other reason. In line with the SEBI circular, any shares transferred during this window will be issued only in demat form. Therefore, shareholders must submit a copy of their demat account's Client Master List (CML) along with the original share certificate(s) and all other required documents to the Company or to M/s. KFin Technologies Limited, the Company's RTA, at the address mentioned below, on or before January 06, 2026.

In case of any queries or any assistance required in this regard, please contact:

Vedanta Limited Corporate Secretarial Regd. Office: 1 st Floor, 'C' Wing, Unit 103, Corporate Avenue, Atul Projects, Chakala, Andheri (East), Mumbai - 400 093 Tel: 022 6643 4500 Email: comp.sect@vedanta.co.in	KFin Technologies Limited Unit: Vedanta Limited Selenium Building, Tower B, Plot 31-32 Gachibowli, Financial District, Nanakramguda, Serilingampally, Hyderabad - 500 032 Toll Free No.: 1800-4258-988 Email: einward.ris@kfinitech.com
---	--

For Vedanta Limited
Sd/-
Prerna Halwasiya
Company Secretary and Compliance Officer
ACS 20856

Place: New Delhi
Date: December 03, 2025

THE BOMBAY DYEING AND MANUFACTURING COMPANY LIMITED
(CIN: L17120MH1879PLC000037)
Registered Office: Neville House, J. N. Heredia Marg, Ballard Estate, Mumbai - 400001
E-mail: grievance_redressal_cell@bombaydyeing.com; Phone: (91) (22) 66620000
Website: www.bombaydyeing.com

NOTICE OF SPECIAL WINDOW FOR RE-LODGE-MENT OF TRANSFER REQUEST OF PHYSICAL SHARES
Pursuant to SEBI Circular No. SEBI/HO/MIRSD/MIRSD-PoD/P/CIR/2025/97 dated 2nd July, 2025, Shareholders are hereby informed that a Special Window has been opened only for re-lodgement of transfer deeds which were lodged prior to the deadline of 1st April, 2019 and rejected/returned/not attended, due to deficiency in the documents/process or other reasons. This re-lodgement window shall remain open for a period of six months i.e. from 7th July, 2025 till 6th January, 2026.

During this period, the shares that are re-lodged for transfer including those requests that are pending with Company shall be processed and issued only in dematerialized form, subject to verification and approval of all documents by the Company and the Registrar and Share Transfer Agent, KFin Technologies Limited ("RTA"). Shareholders are requested to send their transfer requests along with the required documents to our RTA at their address Unit: The Bombay Dyeing and Manufacturing Company Limited, Selenium Building, Tower - B, Plot No. 31 & 32, Financial District, Nanakramguda, Serilingampally, Hyderabad, Rangareddy, Telangana - 500032, India. Tel. No.: +91 40 6716 2222, Toll Free No.: 1800 3094001, Email ID: einward.ris@kfinitech.com

For The Bombay Dyeing and Manufacturing Company Limited
Sd/-
Sanjive Arora
Company Secretary
FCS: 3814

Place: Mumbai
Date: December 2, 2025

वेदांता लिमिटेड

सीआयएन-एल१३२०१एमएल१९६५पीएलसी२९१३३४४

नोंद. कार्यालय : वेदांता लिमिटेड, १ला मजला, “सी” विंग, युनिट १०३, कॉपीरट अँडव्ह्यू, अतुल प्रोजेक्टस्, चकाला, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०० ०९३, महाराष्ट्र, भारत

फोन : + ९१ २२ ६६४३ ४५०० **फॅक्स :** +९१२२६६३४३०३०

वेबसाईट : www.vedanta.limited.com **ई-मेल :** comp.sect@vedanta.co.in

प्रत्यक्ष भागधारकांना सूचना – प्रत्यक्ष समभागांच्या हस्तांतरित विन्त्या पुन्हा दाखल करण्यासाठी विशेष विंडो

जुलै ०२, २०२५ दिनांकीत निव्वरिगेटिव्ह अँड एक्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (“बोर्ड”) परिपत्रक क्र. सेल/एचओ/एसआयआयएसडी/एसआयआयएसडी-पीआयडी/पी/सीआयएन/२०२४/१७ ला अनुसारून आम्ही सुवाला सांगू शकितो की, त्यांचे प्रत्यक्ष समभागांच्या हस्तांतरित विन्त्या (तारखे तेजी पर्यंत सूचीबद्ध कंपनी/निबंधक आणि हस्तांतर एंजंट (“आरटीए”) कडे प्रलंबित असलेल्या व्हा विन्त्या समाविष्ट) पुन्हा दाखल करण्यासाठी सेबीने सहा (६) महिन्यांच्या कालावधी, म्हणजेच जुलै ०२, २०२५ पासून जानेवारी, ०६, २०२६ पर्यंत प्रत्यक्ष समभागांच्या हस्तांतरित विन्त्या पुन्हा दाखल करण्यासाठी एक विशेष विंडो उघडण्याचे ठरविले आहेत.

ही सूचना वेदांता लिमिटेड (“कंपनी”) च्या व्हा प्रत्यक्ष भागधारकांच्या माहितीसाठी आहे, ज्यांनी एप्रिल ०१, २०१९ च्या पूर्वी त्यांच्या प्रत्यक्ष समभागांच्या हस्तांतरित विन्ती सादर केल्या आणि सदर विन्ती दस्तावेज/प्रक्रिया/किंवा अन्य काही मधील उणिवा मुळे नाकारण्यात आले/परत पाठवले होते किंवा लक्ष दिले गेले नव्हते.

सेबी परिपत्रकनुसार व्हा विशेष विंडो दरम्यान हस्तांतरितासाठी पुन्हा दाखल केला आहे तो शेअर्स **फ्रक डिमेंट स्वरूपात** जारी करण्यात येईल. म्हणून, भागधारकांच्या डिमेंट खातेच्या क्लॉसेट मास्टर लिस्ट (सीएमएल) की एक प्रत जातेवारी ०६, २०२६ च्या अंतिम तारखेपर्यंत खालील पत्त्यावर कंपनी किंवा **मे. केफिन टेक्नोलॉजीस लिमिटेड**, कंपनीचे आरटीए कडे मूळ शेअर प्रमाणपत्रे व सर्व शेअर प्रमाणपत्र दस्तावेजांसह सादर करणे आवश्यक आहे.

कोणत्याही चौकशीच्या प्रकरणात किंवा ह्या संदर्भात आवश्यक कोणताही मदतीसाठी कृपया संपर्क साधावा.

<p>वेदांता लिमिटेड कॉपीरट सेक्टरेटिवल नोंद. कार्यालय : १ला मजला, “सी” विंग, युनिट १०३, कॉपीरट अँडव्ह्यू, अतुल प्रोजेक्टस्, चकाला, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०० ०९३ फोन : ०२२ ६६४३४५०० ई-मेल : comp.sect@vedanta.co.in</p>	<p>केफिन टेक्नोलॉजीस लिमिटेड युनिट : वेदांता लिमिटेड सेलेशनिय व्हिलिंग, टॉवर बी, प्लॉट ३१-३२, गॉपीरट अँडव्ह्यू, फायनान्सिअल इन्डिस्ट्रियल, नाकनारागावा, सेरिलिंगमपेट्टी, हेरेंगवाड-५०० ०३२. टेली ग्री क्र. : ९८००-०२५८-२८८ ई-मेल : einward.ris@kfintech.com</p>
---	---

वेदांता लिमिटेडसाठी
सीईओ/-
प्रेरणा हलवासिया
कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी
एप्रिल २०२५

ठिकाण : नवी दिल्ली
दिनांक : ०३ डिसेंबर, २०२५

FEDERAL BANK

YOUR PERFECT BANKING PARTNER

लोन कलेक्शन अँड रिकव्हरी डिपार्टमेंट

फेडरल टावर्स, मुख्यालय, अलुवा, केरळ, भारत ६८३१०१

ईमेल : lcrd@federalbank.co.in, फोन : ०४८४-२६३४०५१, २६३४१६४

तातडीचे

बजावणी न डाल्लेल्या अधिकृत पत्रव्यवहाराच्या संदर्भात माहिती

१. श्री. असलम करीम मुजावर

पत्ता १: खोली क्र. १६, २रा मजला, जनाई जोमा निवास, घर क्र. २३९, सेक्टर १६, कोपरखेएसल, नवी मुंबई, ठाणे, महाराष्ट्र-४०००७९.

पत्ता २: फ्लॅट क्र. ७०१, ७वा मजला, सी-विंग, राजहंस अपार्टमेंट, साई कृपा सी विंग सीएचएसएसल, जे पी रोड, निर्मल नगर, खार (पूर्व), मुंबई-४०००५१.

२. सी. सक्तीना बाबो

पत्ता १: फ्लॅट क्र. ७०१, ७वा मजला, सी-विंग, राजहंस अपार्टमेंट, साई कृपा सी विंग सीएचएसएसल, जे पी रोड, निर्मल नगर, खार (पूर्व), मुंबई-४०००५१.

पत्ता २: घाटकोपर मानवुळी लिंक रोड, डॉ. झाकरी हुसेन नगर, गोवंडी पश्चिम, शिवाजी नगर, मुंबई, महाराष्ट्र-४०००४३.

सदर पत्रव्यवहारा हा दिनांक ०६/११/२०२५ रोजीच्या गंभीर औपचारिक सूचनेच्या संदर्भात आहे. श्री बँकेकडील तुमच्या व्यवहाराच्या संदर्भात तुमच्या वरील नमुद पत्त्यावर पाठवली होती. दुटवीने सूचना न बजावणी सार आली होती. त्याशिवाय तुमचा ११/०९/२०२५ रोजीचा पुर्व संदर्भ असलेली सदर सूचना श्री २७/०८/२०२५ रोजी श्री प्रेस जर्नल आणि नवशाकीमध्ये प्रकाशित करण्यात आली होती. तुम्हाला कार्यवाहीच्या तपशील प्राप्त करण्यासाठी सदर सूचनेच्या प्रसिद्धी ताखेपुसून १५ दिवसात आमच्या कार्यालयात संपर्क करण्याचा सल्ला देण्यात येत आहे. याचे पालन करण्यास कसूर केल्यास बँक लागू कायदे आणि मार्गदर्शक तत्वांनुसार तुम्हाच्या गैरहजेरीत सदर प्रकरणात पुढील कार्यवाही करेल.

दिनांक : ०२/११/२०२५

ठिकाण : अलुवा, केरळ

दि फेडरल बँक लि. सी.सी.टी

संतोष कुमार झी. सी.टी

हार्दिस प्रसिद्ध

[illegible]

स्थावर मिळकतींच्या विक्रीकरिता विक्री सूचना (केवळ ई-बोली मार्फत विक्री)

एचडीएफसी बँक लिमिटेड

शाखा : एचडीएफसी स्पॅन्टा-आरपीएम डिपार्ट., २ रा मजला, एचडीएफसी बँक हाऊस बाबुला, माथुरदास मिल्स कंपाऊड, सेनापती बापट मार्ग, लोअर पेरेल पश्चिम, मुंबई - ४०० ०१३. दूर: ०२२-६६११३०२०.

नॉद. कार्यालय : एचडीएफसी बँक लि., एचडीएफसी बँक हाऊस, सेनापती बापट मार्ग, लोअर पेरेल (पश्चिम), मुंबई ४०००१३.

सीआयएन : एल६५९२०एमएच१९९४पीएलसी०८०६१८. वेबसाईट: www.hdfcbank.com

ज्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकार हे **एचडीएफसी बँक लिमिटेड** (पूर्वीची एचडीएफसी लिमिटेड जी आता दिनांक १७ मार्च, २०२३ रोजीच्या आदेशा अन्वये सन्माननिव एनसीएलटी-मुंबई द्वारे मंजुर करण्यात आलेल्या एकत्रितकणाच्या योजनेच्या माध्यमातुन एचडीएफसी बँक लिमिटेड सह एकत्रित) (**एचडीएफसी**) चे प्राधिकृत अधिकारी आहेत. सिक्युरिटायझेशन अॅण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल असेट्स अॅण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट अँक्ट, २००२ सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ८(६) च्या तरतुदीन्वये स्थावर मत्तेच्या विक्रीकरिता ई-लिताव विक्री सूचना. सर्वसामान्य जनता आणि विशेषतः रकाना क्र. (ए) मध्ये दर्शविलेले कर्जदार आणि हमीदार यांना सूचना याद्वारे देण्यात येते की, रकाना (सी) मध्ये वर्णन केलेल्या खालील स्थावर मिळकत (ती) या तारण धनकॉकडे गहाण/प्रभारीत आहे, ज्यांचा अन्वयिक/ प्रत्यक्ष कब्जा हा तारण धनको एचडीएफसीच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी रकाना (डी) मध्ये वर्णन केल्यानुसार घेतला आहे, त्या खालील नमूद तपशिलानुसार “जे आहे जेथे आहे”, “जे आहे जसे आहे” आणि “जे काही आहे तेथे आहे” तत्त्वावर विकण्यात येणार आहेत.

सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ८(६) अन्वये रकाना (ए) मध्ये नमूद कर्जदार/गहाणकार संबंधित कर्जदार/गहाणकार (मयत असल्यास) यांचे कायदेशीर वारस, कायदेशीर प्रतिनिधी (ज्ञात किंवा अज्ञात), निष्पादक, प्रशासक, उत्तराधिकारी आणि अभिहस्तांकिती जे कोणी असतील ते यांना सूचना याद्वारे देण्यात येत आहे. विक्रीच्या तपशिलवार अटी आणि शर्तीकरिता कृपया तारण धनकॉची वेबसाईट म्हणजेच www.hdfcbank.com मध्ये पुरविलेल्या लिंकचा संदर्भ घ्यावा.

	(ए)	(बी)	(सी)	(डी)	(ई)	(एफ)	(जी)
अ. क्र.	कर्जदार/गहाणकार/हमीदार संबंधित कर्जदार/गहाणकार/हमीदार (मयत असल्यास) यांचे कायदेशीर वारस, कायदेशीर प्रतिनिधी (ज्ञात किंवा अज्ञात), निष्पादक, प्रशासक, उत्तराधिकारी आणि अभिहस्तांकिती जे कोणी असतील ते यांच्या नावे	वसूल करावयाची थकबाकी रक्कम (तारण कर्ज) (रु.) [*]	स्थावर मिळकत/तारण मत्तेचा तपशील/ (१ चौ.मी. हे १०.७६ चौ.फू. शी समतुल्य)	कब्जाचा प्रकार	राखीव किंमत (रु.)	इसारा अनामत रकम (रु.)	लितावाची तारीख व वेळ
विरार (पश्चिम)							
१	श्री कांटे जितेंद्र बबन आणि सी. कांटे शैला जितेंद्र	रु. ३७,३०,२९०/- ३१-ऑक्टोबर-२०२३ [*] रोजीस	फ्लॅट क्रमांक १७०१, १७ वा मजला, इमारत क्रमांक टी-७, सुमित टॉवर, जॉयव्हिले विरार फेज १, सर्व्हे क्रमांक ३९०/बी (भाग) बोळीज, विरार पश्चिम, तालुका वसई, जिल्हा पालघर ४०१३०३ मोजमापित ७१६.०२ चौ. फू. चटई क्षेत्र जे समतुल्य ६६.५२ चौ. मी. चटई क्षेत्र किंवा तत्सम	प्रत्यक्ष कब्जा	रु. ५३,१०,०००/-	रु. ५,३१,०००/-	०३-जानेवारी-२०२६ स. १०.३० ते स. १०.३०

१. तपासणीची दिनांक व वेळ : ११-डिसें-२०२५ स. ११.०० ते दु. ४.०० वा. दरम्यान
२. बोली वाढीची कमीतकमी रक्कम: रु. २५,०००/-
३. इअर रक्कम सादरीकरण यादिवशी किंवा यापूर्वी : ०१-जाने.-२०२६

पालघर (पश्चिम)

२	श्री. कनोजिया राजेंद्र प्रसाद आणि श्री. कानवजिया जगदीश प्रसाद	रु. १७,३७,३५४/- ३०-जून-२०२१ [*] रोजीस	फ्लॅट क्रमांक ४०३, ४था मजला, इमारत क्रमांक १०, आदिनाथ अपार्टमेंट, सर्व्हे क्रमांक ४०४/२, ४०७/१, २, गाव माहीम, वागुलसर, पालघर (पश्चिम), जिल्हा पालघर - ४०१४०४ मोजमापित ५७० चौ.फूट चटई क्षेत्र जे समतुल्य ५२.९७ चौ.मीटर्स बिल्टअप (जे समाविष्ट बाल्कनी क्षेत्र आणि सर्व वापर क्षेत्र सह आरसीसी रचना)	प्रत्यक्ष कब्जा	रु. १४,५०,०००/-	रु. १,४५,०००/-	०३-जानेवारी-२०२६ स. १०.३० ते स. ११.००
---	---	---	---	-----------------	-----------------	----------------	--

१. तपासणीची दिनांक व वेळ : १२-डिसें-२०२५ स. ११.०० ते दु. ४.०० वा. दरम्यान
२. बोली वाढीची कमीतकमी रक्कम: रु. २५,०००/-
३. इअर रक्कम सादरीकरण यादिवशी किंवा यापूर्वी : ०१-जाने.-२०२६

पालघर (पश्चिम)

३	श्री. भंडारी जितेंद्र आणि श्री भंडारी नरपतचंद मदनमोहनचंद	रु. ६,३०,३२४/- ३१-ऑक्टोबर-२०२२ [*] रोजीस	दुकान क्रमांक १३, विंग सी, इमारत क्रमांक १, शिवम औरा, टाडप ई१, सर्व्हे क्रमांक ४०४/२, ४०७/१, २, गाव माहिम, पालघर पश्चिम ४०१४०४ मोजमापित १६.६२ चौ. फू. चटई क्षेत्र जे समतुल्य ८.९७ चौ. मी. चटई क्षेत्र किंवा तत्सम	प्रत्यक्ष कब्जा	रु. ८,२५,०००/-	रु. ८२,५००/-	०३-जानेवारी-२०२६ स. ११.०० ते स. ११.३०
---	--	--	--	-----------------	----------------	--------------	--

१. तपासणीची दिनांक व वेळ : १५-डिसें-२०२५ स. ११.०० ते दु. ४.०० वा. दरम्यान
२. बोली वाढीची कमीतकमी रक्कम: रु. २५,०००/-
३. इअर रक्कम सादरीकरण यादिवशी किंवा यापूर्वी : ०१-जाने.-२०२६

पालघर (पश्चिम)

४	सौ. परमार वीणा मितेश	रु. १७,३१,३२९/- ३१-डिसेंबर-२०२३ [*] रोजीस	फ्लॅट क्रमांक ३०४, तिसरा मजला, ए विंग, टाईप ए, “फिआ ट्यूलिप”, इमारत, सर्व्हे क्रमांक ८३१, हिस्सा क्रमांक २पी, प्लॉट क्रमांक १५ आणि १६, गाव माहिम, पालघर (पश्चिम), जिल्हा पालघर ४०१४०४ मोजमापित २३५.३२ चौ. फू. रेंरा चटई क्षेत्र + ४५.८३ चौ. फू. ओपन टेरेस क्षेत्र जे समतुल्य २६.१३ चौ.मीटर्स चटई क्षेत्र किंवा तत्सम	प्रत्यक्ष कब्जा	रु. १३,८७,०००/-	रु. १,३८,७००/-	०३-जानेवारी-२०२६ स. ११.३० ते दु. १
---	----------------------	---	---	-----------------	-----------------	----------------	---------------------------------------